

रमाई आवास घरकुल योजनेत
ग्रामीण क्षेत्रातील घरकुलाच्या
संदर्भात सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन शुद्धिपत्रक क्रमांक : रआयो-२०१६/प्र.क्र.५७८/बांधकामे
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०० ०३२
दिनांक : ०८ डिसेंबर, २०१७

वाचा :-

- १) शासन निर्णय, सा. न्या. व वि. स. वि. क्र.बीसीएच २००८/प्र.क्र.३६/मावक २,
दि.१८/११/२००८
- २) शासन निर्णय, सा. न्या. व वि. स. वि. क्र.बीसीएच २००९/ प्र.क्र.१५९/ मावक-२,
दि.१/३/२०१०.
- ३) शासन निर्णय, सा. न्या. व वि. स. वि. क्र.बीसीएच-२००९/ प्र.क्र.१५९/ मावक-२,
दि.२/१२/२०१०.
- ४) शासन निर्णय, सा. न्या. व वि. स. वि. क्र. रआयो-२०१४/ प्र.क्र.१०/ बांधकामे,
दि. १८/७/२०१४
- ५) शासन निर्णय, सा. न्या. व वि. स. वि. क्र.इंआयो-२०१४/ प्र.क्र.४१३/योजना-१०,
दि.१०.२.२०१६
- ६) शासन ज्ञापन, सा. न्या. व वि. स. वि. क्र.रआयो-२०१६/ प्र.क्र.५७८/बांधकामे,
दि. ३०.९.२०१६

शासन शुद्धिपत्रक :-

रमाई आवास योजनेच्या लाभार्थी निवडीबाबत उपरोक्त संदर्भ क्र.६ येथील शासन
निर्णयातील परिच्छेद १ मधील (५), पुढीलप्रमाणे वाचावा-

(५) अ) “सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ (SECC -२०११) यादीतील जे अनुसूचित
जाती तथा नवबौद्ध लाभार्थी SECC -२०११ च्या प्राधान्य क्रम यादी (Generated
Priority List) मध्ये अंतर्भूत आहेत; त्यांची निवड प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-
G) साठी (PMAY-G) च्या निकषानुसार करण्यात येईल.

ब) सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ (SECC -२०११) च्या प्रपत्र “ड” मध्ये
असलेले अनुसूचित जाती तथा नवबौद्ध लाभार्थी जे रमाई आवास योजनेचे (ग्रामीण)
अद्ययावत निकष पूर्ण करत असतील, रमाई आवास घरकुल (ग्रामीण) या योजनेत
लाभार्थी म्हणून पात्र असतील.

सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१७१२०८१६३९५४५६२२ असा आहे. हे शुद्धिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अ.कों.आहिरे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
- २) मा.सभापती, विधान परिषद, विधान भवन, मुंबई
- ३) मा.अध्यक्ष, विधान सभा, विधान भवन, मुंबई
- ४) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) मा.मंत्री, सामाजिक न्याय यांचे खाजगी सचिव
- ६) मा.राज्यमंत्री, सामाजिक न्याय यांचे खाजगी सचिव
- ७) सर्व मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ८) सर्व विधानसभा/विधानपरिषद सदस्य
- ९) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई
- १०) अप्पर मुख्य सचिव(वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- ११) प्रधान सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
- १२) प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
- १३) प्रधान सचिव, नियोजन (रो.ह.यो.) विभाग, मंत्रालय, मुंबई
- १४) प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई
- १५) प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १६) संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, नवी मुंबई
- १७) सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,
- १८) आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे

- १९) सर्व जिल्हाधिकारी,
- २०) सर्व महानगरपालिका आयुक्त,
- २१) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- २२) सर्व मुख्याधिकारी नगरपालिका / नगरपरिषद
- २३) प्रादेशिक उपायुक्त, (सर्व) समाजकल्याण
- २४) सहायक आयुक्त (सर्व) समाजकल्याण विभाग
- २५) सर्व सहसचिव/उपसचिव/अवर सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
- २६) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१/२ मुंबई / नागपूर
- २७) वित्त विभाग (व्यय-१४/अर्थसंकल्प-७), मंत्रालय, मुंबई
- २८) संचालक, लेखा व कोषागारे, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई
- २९) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
- ३०) जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
- ३१) निवड नस्ती (बांधकामे).